

महाराष्ट्र विधानपरिषद

पत्रक भाग दोन

गुरुवार, दिनांक ३० जुलै, २०२० / श्रावण ८, १९४२ (शके)

७३. लक्षवेधी सूचना स्वीकारण्याबाबत सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की :-

संदर्भ : या सचिवालयाचे पत्रक भाग दोन क्रमांक ६६/७१, दिनांकित १६ जुलै, २०२०

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२० पासून विधानभवन, मुंबई येथे सुरु होणाऱ्या सन २०२० च्या तृतीय (पावसाळी) अधिवेशनासाठी द्यावयाच्या लक्षवेधी सूचना MOIS या संगणक प्रणालीवर संपूर्णतः ऑनलाईन (online) पध्दतीने सोमवार, दिनांक २७ जुलै, २०२० पासून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्वीकारण्याबाबत संदर्भाधीन पत्रक भाग दोनद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने बुधवार, दिनांक २९ जुलै, २०२० पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या लक्षवेधी सूचना सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर, २०२० पासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या कार्यवाहीत घेण्यात येतील व बुधवार, दिनांक २९ जुलै, २०२० रोजी सायंकाळी ५.०० नंतर सूचना स्वीकारणे स्थगित करण्यात येईल. त्याचप्रमाणे सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर, २०२० पासून विधानभवन, मुंबई येथे सुरु होणाऱ्या सन २०२० च्या तृतीय (पावसाळी) अधिवेशनासाठी द्यावयाच्या लक्षवेधी सूचना मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी दिलेल्या निदेशानुसार व म.वि.प. नियम १०१ अन्वये MOIS या संगणक प्रणालीवर संपूर्णतः ऑनलाईन (online) पध्दतीनेच सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० पासून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.

विधान भवन,

मुंबई

दिनांक : ३० जुलै, २०२०.

राजेन्द्र भागवत,

सचिव (कार्यभार),

महाराष्ट्र विधानपरिषद

याची प्रत :-

- (१) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य
- (२) मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव
- (३) मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- (४) सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक
- (५) मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
- (६) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालय
- (७) मालमत्ता व्यवस्थापक, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
- (८) संगणक कक्ष (WEBSITE)
- (९) एम.के.सी.एल कक्ष (MKCL)